नागरी सहकारी बँकांच्या नावातील 'बँक' वगळणार!

पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात आणि एकूण देशातच नागरी सहकारी बँकांमध्ये होणारे घोटाळे याचे कारण देऊन नागरी सहकारी बँकांमधील 'बँक' हा शब्द वगळण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर सहकारी बॅंकिंग क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. सहकारी बॅंकांकडे नेहमीच वक्रदृष्टी असलेल्या रिझर्व्ह बॅंकेतील खासगी आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांची तळी उचलणाऱ्या गटाकडून हा घाट घातला जात असल्याने नागरी बॅंकिंग क्षेत्र प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातदेखील धाव घेण्याच्या तयारीत आहे

गेली काही वर्षे रिझर्व्ह बँकेकड्न आणि केंद्र सरकारच्या अर्थ विभागाकडून छोट्या सहकारी बँकांवर कारवाईचा सपाटा सुरू आहे. अनेक बँकांच्या लेखापरीक्षणाचे अहवाल आणि आर्थिक अनियमितता असल्याचे कारण पुढे करून बँकांवर प्रशासक नेमले जात आहेत. अनेक बँकांवर बँकेकडून आर्थिक निर्बंधदेखील आणण्यात आले. नुकत्याच पीएमसी बँकेत झालेल्या कर्ज घोटाळ्यानंतर सहकारी बँकांकडे पाहण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर लगेचच सहकारी बँकांच्या नावांमध्ये असणारा बँक शब्द वगळण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केला आहे. बँक हा शब्द सहकारी बँकांच्या नावातून वगळण्यासंदर्भातील विधेयक संसदेच्या अधिवेशनात आणण्यासाठी त्याचे प्रारूप तयार करण्याचे काम वित्त विभागाने सुरू केले आहे. बँकिंग रेगुलेशन ॲक्ट हा कायदा केंद्राशी संबंधित असून हा बदल करण्याची बाब संसदेच्या कक्षेत आहे.

आणखी एका

ऑडिटरला

बेड्या



संपूर्ण हिंदुस्थानात दीड हजारादरम्यान नागरी सहकारी बँका आहेत. त्यातील ५४० बँका एकट्या महाराष्ट्रात असून या बँकांमध्ये सुमारे पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. अशावेळी बॅंक हा शब्द वगळल्यास नागरी सहकारी बँकांमधून ठेवी काढून घेण्याचे प्रमाण वाढेल याची भीती बँकांना वाटते. नागरी सहकारी बँकांवर राज्य सरकारचे सहकार खाते आणि केंद्र सरकारचा अर्थ विभाग यांचे नियंत्रण असते; तसेच शेती कर्जसंदर्भात नाबार्डकडून सहकारी बँका आणि संस्थांवर नियंत्रण केले जाते. असे असताना सहकारी बँकांमधील बँक हा शब्द काढून घेणे म्हणजे सहकारी बँकांचा आत्मा काढल्यासारखे होईल. त्यामळे नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करताना प्रसंगी न्यायालयातदेखील जाण्याची तयारी ठेवली आहे.

'बॅक' शब्द काढण्याची कृती घटनाविरोधी

केंद्र सरकारचा

प्रस्तावः सहकाराच्या

अस्तित्वाला तडा

नागरी सहकारी बँकांना बँकिंग परवाना देताना थँक रेगुलेशननुसार शब्द वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या नावातून बँक शब्द काढणे हा निर्णय घटनाविरोधी आहे. बँक हा शब्द वगळला गेल्यानंतर सर्वसामान्यांचा नागरी बँकांवरील विश्वास उडेल. बँक हा शब्द काढल्यानंतर नागरी बँकांची सुधारणा होणार आहे का, त्यांच्यामध्ये मूलभूत सुधारणा करण्यासाठी त्रुटी आणि अनियमितता दूर व्हावी म्हणून बँक शब्द काढणे हा काही उपाय झाला का, असा सवाल नागरी बँकिंग तज्ज्ञ आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केला. यासंदर्भात देशातील खासदारांशी संवाद करून नागरी बँक असोसिएशन आणि प्रमुख नेते यांची बैठक घेऊन या प्रश्नी लढा देण्याचा प्रयत्न असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

पीएमसी बॅक घोटाळा; घोटाळ्याप्रकरणी सोमवारी दोघा स्टॅच्युटरी ऑडिटर्सना आठवी अटक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर आज बँकेच्या

> आणखी एका ऑडिटरला अटक करण्यात आली. अनिता किर्दत (३५) असे अटक ऑडिटरचे नाव आहे.

बँकेचे आर्थिक व्यवहार वेळेत आणि योग्य पद्धतीने तपासण्याची जबाबदारी अनिता किर्दत यांच्यावर होती. त्या महिन्याला बँकेचे व्यवहार ऑडिट करीत होत्या. मात्र बँकेच्या व्यवहारामध्ये अनियमितता होत असताना त्यावर किर्दत यांनी

मुंबई : पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँक आक्षेप घेतला नाही किंवा त्यांना तसे करता आले नाही असे समोर आले. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी आम्ही आज कार्यालयात बोलावले होते, परंतु त्या चौकशीला समाधानकारक

> उत्तर देऊ शकल्या नाही. त्यामुळे अनिता किर्दत यांना अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, बँकेचे स्टॅच्युटरी ऑडिटर जयेश संघानी आणि केतन लकडावाला या दोघांना घोटाळ्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली होती. पीएमसी घोटाळाप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

गार्डला भजीपाव आणायला पाठवून चालक कॅश व्हॅन घेऊन पळाला

चालकाला केली काही तासांतच अटक

मुंबई : गार्डला भजीपाव आणायला पाठवून ७२ लाख रोख रुपये असलेली कॅश व्हॅन घेऊन पळालेल्या चालकाला बांगूर नगर पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या. शेरअली असे त्या चालकाचे नाव आहे. गुरुवारी शेरअलीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सिस्को कंपनी ही हॉटेल, मॉल्समध्ये रोज जमा होणारी रक्कम गोळा करून ती बँकेत भरतात. आज सकाळी शेरअली, कस्टडीयन राहुल खरे आणि गार्ड हे मालाड लिंक रोड परिसरातील कॅश जमा करत होते. दुपारी पावणेएकच्या सुमारास मालाडच्या लिंक रोड येथील एका दुकानात राहुल हा पैसे आण्यासाठी गेला होता. तेव्हा शेरअलीने भुक लागली असल्याचे सांगुन गार्डला भजीपाव आण्यासाठी सांगितले. गार्डने भजीपाव आणण्यास नकार दिला, पण शेरअलीने सतत तगादा

> सार्वजनिक शौचालयात चिमुकलीवर अत्याचार

मुंबई : ईद-ए-मिलादची मिरवणूक

दाखवण्याच्या बहाण्याने एका आठ वर्षांच्या

मुलीचे अपहरण करून तिच्यावर

सार्वजनिक शौचालयात बलात्कार

केल्याची घटना वडाळा परिसरात

घडली. याप्रकरणी वडाळा ट्रक

टर्मिनस पोलिसांनी नराधम तरुणाला

चांद बाबू शेख असे आरोपीचे

नगर परिसरात राहणाऱ्या दोघा मुलींना ईद -

ए- मिलादची मिरवणूक दाखवतो असे सांगून

चांद त्यांना घेऊन गेला. दरम्यान, बराच वेळ

इतरत्र फिरवल्यानंतर एका मुलीला चांद

सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला. तेथे त्याने

त्या चिमुकलीचे शारीरिक शोषण केले.

नाव आहे. वडाळ्याच्या कमला

लावल्यामुळे गार्ड भजीपाव आणण्यासाठी गेला.

गार्ड भजीपाव आणण्यासाठी गेला असता शेरअली हा कॅश व्हॅन घेऊन पळाला. भजीपाव घेऊन आलेला गार्ड हा दुकानाजवळ आला असता तेथे कॅश व्हॅन नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने शेरअलीला फोन केला. मात्र शेरअली हा फोन उचलत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने गार्डने याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती कळवली. ही माहिती समजताच बांगुरनगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी तपास करून शेरअलीला कांदिवली परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडून काही रक्कम हस्तगत केली. रात्री उशिरा शेरअलीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली.

रिक्षातून नेली कॅश

शेरअली हा चार वर्षांपासून कंपनीमध्ये कामाला आहे. तो गाडीत जमा होणारी रक्कम पाहून नेहमी चिंतेत असायचा. आज दुपारी शेरअली कॅश व्हॅन घेऊन दहिसर चेकनाका परिसरात गेला. कॅश व्हॅन तेथेच ठेवून तो काही रक्कम घेऊन रिक्षाने कांदिवली येथे मुलीच्या घरी गेला होता.

कॅश व्हॅन लुटीच्या यापूर्वीच्या मुंबईतील घटना

- गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिहसर येथे शस्त्राचा धाक दाखवून कॅश व्हॅन लुटीची घटना घडली होती.
- मार्च २०१७ मध्ये धारावीत कॅश व्हॅनमधील दीड कोटी रक्कम घेऊन चालक पळाला होता.
- नोव्हेंबर २०१६ मध्ये वांद्रे येथे कॅश व्हॅनमधील गार्डला
- चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न झाला होता. २८ जानेवारी २०१५ ला विलेपार्ले येथे १ कोटी ९५ लाखांच्या चोरीप्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखेने केले
- २०१५ लोअर परळ येथेही एटीएम व्हॅनच्या चालकाला गुंगीचे औषध देऊन ८० लाख रुपये चोरीचा प्रयत्न.

खबऱ्याच्या नावाखाली ड्रग्जची डिलिंग

मुंबई: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या नावाखाली ड्रग्ज पेडलरर्सकडून पैसे उकळण्याबरोबरच

करणाऱ्या एका

गुपचूप ड्रग्जची डिलिंग पेडलरला अटक भामट्याला अमली पदार्थविरोधी असल्याचे सांगून दहशत निर्माण केली होती. त्याआधारे **फाईल**

पकडले. पोलिसांनी त्या

पेडलरकडून तब्बल १ कोटी ४१ लाख किमतीचा हेरॉईनचा साठा जप्त केला.

होता. त्याने अनेक ठिकाणी या पथकाव्यतिरिक्त स्थानिक पोलिसांकडून छापेमारी करून ड्रग्ज तस्करांना पकडून दिले होते, मात्र त्यानंतर खालिदने स्वत: ड्रग्जची डिलिंग

दीड कोटीच्या हेरॉईनसह

करण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्याला गांजासह पकडले होते. शिवाय त्याच्या पत्नीलादेखील ड्रग्जसह पकडले होते. मात्र तरीदेखील खालिदने मुंबईतील ङ्ग्ज तस्करांमध्ये पोलिसांचा खबऱ्या

पथकाच्या वरळी युनिटने तो ड्रग्ज तस्करांकडून पैसेदेखील उकळत होता. इतकेच हेरॉईन ड्रग्जसह रंगेहाथ नाही तर त्याने हायप्रोफाइल नशेबाजांना ड्रग्ज पुरवायचे कामदेखील सुरू केले होते. दरम्यान, वरळी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमर मऱ्हाटे, सुदर्शन खालिद वासी खान (५१) असे या इंग्ज पेडलरचे विच्हाण व पथक डॉकयार्ड रोड परिसरात गस्त घालत नाव आहे. मुंब्र्यात राहणारा खालिद काही वर्षांपुर्वी असताना तेथे खालिद पोलिसांच्या नजरेस पडला. अमली पदार्थविरोधी पथकासाठी खबऱ्याचे काम करीत 📉 त्यामुळे त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे ४७० ग्रॅम वजनाचा १ कोटी ४१ लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्जचा साठा सापडल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

जाहिरातीचा मसुद्धा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रु. ९३००–३४८०० अधिक रु. ५४००/– अधिक अनुज्ञेय भत्ते (६ व्या वेतन आयोगानुसार) या वेतन श्रेणीतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील १३६ पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून दि. १४-११-२०१९ पासून ते दि. २५-११-२०१९ पर्यंत सकाळी १०.३० ते संध्या. ५.३० पर्यंत खाली नमूद केलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहे.

पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय.

३ रा मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,

कप्पीकृत आरक्षण	अजा	अज	विजा (अ)	भज (ब)	भज (क)	भज (ड)	विमाप्र	इमाव	एस.ई.बी. सी.	ई.डब्ल्यू. एस.	खुला	एकूण
सर्वसाधारण	G	ξ	१	3	¥	8	3	२७	१२	9	१३	۷۷
महिला ३०%	8	३	१	१	१	२	१	१२	ч	8	ε	४०
खेळाडू ५%	१	१	0	0	0	0	0	२	१	१	१	9
अनाथ १%	_	-	-	-	-	-	-	-	_	-	१	१
एकूण	१२	१०	२	४	8	ξ	8	४१	१८	१४	२१	१३६
दिव्यांग ४%			झाल्यानंत	ार सदर परे		या जाहिरा	त देऊन भ		ांगाच्या पदनि तील. वास्तव,			

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीपत्र (Bio Data) आणि आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रतींसह अर्ज सादर करावा आणि अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी दि. ०७–१२–२०१९ व दि. ९–१२–२०१९ रोजी मूळ कागदपत्रांसह पडताळणीकरिता उपस्थित राहावे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

कार्यकारी आरोग्य अधिकारी

इंट्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ५०२ ए, प्रथमेश, रघुवंशी मिल्स् कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३. दूर. : ९१ - २२ - २४९१ - २१२३. फॅक्स : ९१ - २२ - २४९० - ३१२३.

ई-मेल : intrasoft@itlindia.com वेबसाइट : www.itlindia.com सीआयएन : L२४१३३MH१९९६PLC१९७८५७ दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवार

(ক. লাজ্ঞান)

						(ক. লাব্ঞান
_	तिमाहीः			सहामाहीअखेर		वर्षअखेर
तपशील	३०.०९.२०१९	३०.०६.२०१९		३०.०९.२०१९	३०.०९.२०१८	
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
उत्पन्न						
१. कामकाजातून महसूल	96693.69	9७०८६.३६	२१५८२.६४	३२८००.०७	୪७४११.४८	८३६५५.४२
२. अन्य उत्पन्न	940.08	६८.५५	୩୩६.୪९	२२६.३४	9८७.9७	४९६.१८
३. एकूण उत्पन्न (१ + २)	94८७9.५०	१७१५४.९१	२१६९९.१३	३३०२६.४१	४७५९८.६५	८४१५१.६०
४. खर्च						
ए) वस्तू विक्री मूल्य	99&04.22	१२४८९.२८	944&8.८३	२४०९४.५०	३४१२०.७२	&0480.00
बी) शिपिंग व हाताळणी खर्च	9889.८६	9८५६.३9	२७१७.८४	३३१८.१७	६०९७.३०	१०१५२.७९
स्री) विक्री व विपणन खर्च	9663.56	9८७३.९०	२४४९.०२	३६४७.१७	५५५९.२१	९५१४.९८
डी) कर्मचारी लाभ खर्च	39.28	\$3८.७३	४२५.३७	७३७.५९	८११.३१	१५२३.९२
ई) वित्तीय खर्च	930.८७	१३४.६८	904.88	રહ્ય. ५५	२१७.०८	४९७.९५
एफ) घसारा व ऋणपरिशोधन खर्च	९९.५५	900.२५	୫୫.୫ୡ	१९९.८०	८९.९३	90&.99
जी) अन्य ृखर्च	३४१.९५	323.32	३८५.३९	६६५.२७	६७१.४३	୩୪୧६.୩୪
एकूण खर्च	94699.46	9७99६.६७	२१६९२.३५	३२९२८.०५	४७५६६.९८	८३८३९.६७
५. करपूर्व नफा/(तोटा) (३ - ४)	८९.९२	३८.४४	હ.७८	९८.३६	३१.६७	३११.९३
६. करखर्च						
ए) विद्यमान कर	9.80	२.८६	८.९२	92.43	23.93	५८.०२
ৰী) বিभাजित ক্ৰু	-8.49	-3.80	९.३२	-७.९९	4.03	-२१०.०५
सी) आयकर (पूर्वीच्या वर्षांचा)	-0.09	-0.09	-900.83	-0.9८	-90२.9६	-१०२.४९
७. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (५-६)	५४.९३	३९.०७	८८.९७	९४.००	908.८७	५६६.४५
८. अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					_	
अ) बाबी ज्या नंतर नफा वा तोट्यामध्ये	-2.60	-२.७०	-8.40	-4.80	-9.00	9७.६४
पुनःवर्गीकृत होणार नाहीत.						
रोजगारपँश्चात निर्दिष्ट लाभ अनिवार्यतेचा परतफेड लाभ	0.03	0.03	9.90	٩.४६	२.३४	-8.48
वरील बाबीवरील आयकर प्रभाव						
ब) बाबी ज्या नंतर ओसीआयच्या माध्यमातून कर्ज	४.६९	8.88	-8.66	98.&८	-90.39	-9.८९
संरचनांमधील गुंतवणुकांच्या निःपक्ष मूल्यावरील						
नफा वा तोटा, लाभ/हानी यामध्ये पुनःवर्गीकृत होतील.	0 - 0 00	0/1 00	2/10 2/		2// ///	057 10
विदेशी कामकाजाच्या वित्तीय अहवाँलाच्या भाषांतरावरील विनिमय फरक	909.98	-98.99	२४१.३८	٥٥.٥٥	३५५.८४	9&4.८9
नापातरावराल विनिमय फरक वरील बाबीवरील आयकर प्रभाव	0.0-	2 12 1		04	2.67	2 1-6
	-9.30	-2.0८	9.28	-8.02	2.&4	3.08
 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/ (तोटा) (७ + ८) 	946.48	३०,२०	३२३.४९	9८७.७४	४४६.३९	७३८.२३
(ताटा) (७ + ८) १०. प्रदानित भाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी	9803.90	9803.90	9803.90	9803.90	9803.90	9803.90
रु. १०/-, पूर्णतः प्रदानित)	1899.19	1899.19	1899.19	1899.19	1899.19	1899.19
११. राखीव, पुनर्मूल्यांकन राखीव/अन्य समभाग वगळता				12323.86	9२८०४.८२	93098.98
१२. उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस) (रु.)				14747.80	14608.64	19070.78
मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस	0.30	0.30	0,&0	0.&8	0.69	3.64
१३. स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त	0.40	0.49	0,40	0.48	0.91	4.05
माहिती खालीलप्रमाणे :						
कामकाजातून महसूल	939,96	988.44	१६८.०४	२८५.७२	339,49	७६६.४३
करपूर्व नफा/(तोटा)	89.29	2.09	-6.50	83.32	-82.94	998.30
करपञ्चात नफा/(तोटा)	38.63	0.69	-20.&9	34.80	-48.88	9&3.69
in a Reim will a	70.01	0.04	10.01	7-7.00	-70.00	/= ======\

करपूर्व नफाँ/(तोटा)	89.29	2.00	-6.20	83.32		
करपश्चात नफा/(तोटा) पत्ती व दायित्वांचा एकत्रित अहवाल	३४.८२	0.24	-२०.६१	३५.६७	-48.8	४ १६३.८९ (रु. लाखांत)
पता व द्यायत्वाचा एकात्रत अहवाल					तारखेनुसार	तारखेनुसार
-	शील				0.08.2098	39.03.2099
ri4	ellet).05.२015 खापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
पत्ती				(oic	I GIP (IIQI(I)	(CIGIALIIGICI)
पता बिगर विद्यमान संपत्ती						
मालमत्ता, प्लाण्ट व उपकरणे					9488.84	9&&4,36
खेळते भांडवल					८४.३८	८२.३३
संपत्ती वापर हक्क					9233.&८	0.00
अन्य अमूर्त संपत्ती					9&&&.90	9२९६.२६
वित्तीय सेंपत्ती						
अ) गुंतवणुका					9406.08	१४९५.३६
ब) कर्जे					4.09	६.५८
विभाजित कर् संपुत्ती (निव्वळ)					१९६२.९२	ঀ९४ঀ.९३
आयकर संपत्ती (निव्वळ)					५५.०२	46.80
बिगर-विद्यमान कर संपत्ती					489.84	५५६.३३
					८६५०.२५	७१०२.७४
विद्यमान् संपत्ती						
वस्तूसूची					१००६५.२८	९९०७.६६
वित्तीय संपत्ती						
१. गुंत्रवणुका					५४३१.५५	५९१२.३८
२. स्वीकारार्ह व्यापार					१०२५.५५	9980.84
३. रोख व तत्सम रोकड					९८१.०२	9003.00
४. अन्य बँक शिलकी					९०.२९	940.30
५. कर्जे					३.७२	७२.१३
६. अन्य					0.00	0.36
विद्यमान कर संपत्ती (निव्वळ)					8.08	8.90
अन्य विद्यमान संपत्ती				-	9८२.४८	२७२.००
					90024.94	92443.33
एकूण संपत्ती समभाग व दायित्वे					२५४३६.२०	२५६५६.०६
समभाग व द्यायत्व समभाग						
समभाग भांडवल					9803.90	9803.90
अन्य समभाग					92828.86	93098.98
अन्य राममाग					98802.86	98490.99
बिगर-विद्यमान दायित्वे					18804.45	18590.11
वित्तीय दायित्वे						
१. कर्जे					6306.38	8,930,83
२. अन्य वित्तीय दायित्वे					960.63	2.09
तरतृदी					904.62	902.90
विभाजित कर दायित्वे (निव्वळ)					992.80	98.98
अन्य बिगर-विद्यमान दायित्वे					902.88	903.89
					८५०९.९०	७२४७.०४
विद्यमान दायित्वे						
वित्तीय दायित्वे						
१. देय व्यापार						
सूक्ष्म उद्योग व लघु उद्योगांची एकूण थकित देणी, व					0.00	0.00
सूक्ष्म उद्योग व लघु उद्योग वगळता धनकोंची एकूण थकित	देणी				२४२७.६६	२३०८.१२
२) अन्य वित्तीय दायित्वे					५७७.६५	४९८.३३
विद्यमान कर दायित्वे (निव्वळ)					0.00	90.23
तरतुदी					୪.೪೪	8.90
एकूण विद्यमान दायित्वे					५१३.९०	909८.०७
					३५२३.६५	३८३८.९४
एकूण समभाग व दायित्वे					२६४३६.२०	२५६५६.०६
ोखीच्या प्रवाहाचा एकत्रित अहवाल						(रु. लाखांत)
- O				I		(4). (1161(1)

तपश	ील	सहामा	हीअखेर
		30.09.2099	३०.०९.२०१८
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
ਹ)	परिचालन कामकाजातून रोखीचा प्रवाह		
	करपूर्व नफा	9८.३६	39.&0
	खालील बाबींकरिताच्या तडजोडी		
	घसारा व ऋणपरिशोधन खर्च	988.60	८९.९३
	मालमत्ता, प्लाण्ट व उपकरणांच्या विक्रीवरील हानी	0.00	4.09
	एफव्हीटीपीएल येथे गणन केलेल्या गुंतवणुकांच्या विक्रीवरील निव्वळ लाभ	-989.20	-68.26
	एफव्हीटीपीएल येथे गणन केलेल्या गुंतवणुंकांच्या पुनःगणनावरील उद्भवलेला निव्वळ लाभ	-4.08	-२४.२७
	विदेशी विनिमय हानी (निव्वळ)	3.00	8.८४
	वित्तीय मूल्य	२६५.५५	२१७.०८
	व्याज उत्पन्न	-00.34	-७७.२०
	ओसीआयच्या माध्यमातून कर्ज संरचनातील गुंतवणुकांचे पुनःगणन	98.&८	-90.39
	रोजगारपञ्चात निञ्चित लाभ अनिवार्यतेचे पुनःगणन लाभ	-4.80	-9.00
	खेळते भांडवल बदलापूर्वीचा परिचालनात्मक नुफा	340.60	१४९.९६
	खेळत्या भांडवलातील बदलाकरिताच्या तडजोडी		
	स्वीकाराह् व्यापारातील घट	93८.90	९४.०४
	वस्तूसूचीतील घट/ (वाढ)	-940.&8	9२५०.३६
	कर्जातील घट/ (वाढ)	६९.९८	-६९.८४
	वित्तीय संप्तीतील घट	0.20	99८.५०
	अन्य संपत्तीतील घट/ (वाढ)	934.9&	-८२.४७
	त्रसुदींतील बाढ़ / (घट)	-२.९२	3.63
	वित्तीय दायित्वांतील घट	-२०३.२९	-७४९.९९
	अन्य वित्तीय दायित्वांतील वाढ / (घट)	-404.99	४९५.८२
	देय व्यापारातील वाढ / (घट)	999.48	-9844.99
	परिचालनात्मक कामकाजात वापरलेली रोख	-44.90	-२४४.९०
	प्रदानित आयकर (निव्वळ परतावा)	-20.99	904.42
4,	परिचालनात्मक कामकाजात वापरलेली निव्बळ रोख (ए)	-७६.०१	-939.32
al)	गुंतवणूक कामकाजातून रोख प्रवाह	000.50	0030 (2
	गुतवणुकांची खरेदी	-898.80	-8930.42
	गुँतवणुकांची विक्री मालमत्ता, प्लाण्ट व उपकरणांची खरेदी	9999.&2	४४९६.८९
	अमूर्त संपत्तीची खरेदी	-0.९१ -३४४.१८	-८.८१ -५१८.९५
	अनूत संपत्ताचा खरेदा सीडब्ल्युआयपीमधील वाढ	-2.09	-910.59
	मालमत्ता, प्लाण्ट व उपकरणे व अमूर्त संपत्तींच्या विक्रीतून प्राप्त रक्कम	-&9.80	-49.94
	स्वीकृत व्याज	90.34	99.30
	स्थायी ठेवींची परिपक्वता (निव्वळ)	23.90	40.00
	गुंतवणूक कामकाजांतून /(वापरलेल्या) निर्मित निव्वळ रोख (बी)	390.03	-90.43
सी)	वित्तीय कामकाजातून रोख प्रवाह	410.64	10.11
,	दीर्घमुदतीच्या कर्जातून /त्यांच्या पुनःप्रदानातून प्राप्त रक्कम	२७०.७१	-३७४.५२
	भाडेकरार दायित्वांचे पुनःप्रदान (निव्वळ)	-8,3,62	0,00
	प्रदानित लाभांश (त्यावरील करांचा समावेश)	-344.90	-342.89
	प्रदानित व्याज	- २६५.५५	-२१७.०८
	वित्तीय कामकाजाकरिता वापरलेली निव्वळ रक्कम (सी)	-898.43	-९४४.२९
	रोख व तत्सम रोकडीतील निव्वळ घट (ए + बी + सी)	-909.69	-9908.93
	वर्षाच्या सुरुवातीस असलेली रोख व तत्सम रोकड	9003.04	२१२८.८१
	रोख व तत्सम रोकडीतील चलन स्थानांतरणावरील प्रभाव	٥٥.٥٧	३५५.८४
	कालावधीच्या समाप्तीस असलेली रोख व तत्सम रोकड	९८१.०२	9390.42
ोपा ः		1	

सदर निष्कर्ष हे कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत आयएनडी एएसअंतर्गत तयार करण्यात आले आहेत, सदर निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे

पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३० सप्टेंबर, २०१८ च्या अनुपंगिक सहामाही कालावधीकरिताच्या रोख प्रवाहाच्या आकडेवारीस कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे, परंतु ती लेखापरीक्षकांच्या पुनरावलोकनाच्या अधीन नाही.

कंपनीच्या वैधानिक लेखारीक्षकांनी दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या निष्कर्षांचे पुनरावलोकन केले आहे. अटीविरहित अभिप्राय जारी करण्यात आला असून तो वरील निष्कर्षांसहित स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात येत आहे.

कंपनी इंटरनेट आधारित उत्पादने व सेवांच्या वितरणाच्या एकभेव व्यवसायात कार्यरत असल्याने कंपन्या कायद्याच्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसचित केल्यानसार आयएनडी एएस १०८ च्या आवश्यकतेनसार कोणतेही प्रकटीकरण आवश्यक नाही

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) अधिसूचित केल्यानुसार दि. ०१ एप्रिल, २०१९ पासून प्रभावी स्वरूपत कंपनीने सुधारित पूर्वलक्षी दृष्टिकोन वापरून आयएनडी एएस ११६ भाडेकराराचा स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने संपत्ती वापराचा हक्क निश्चित झाला अनुसार अनुषंगिक भाडेकरार वायित्व रु. १३२५. ९२ लाख इतके आहे. दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताचे कंपनीचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाइट

www.itlindia.com वर उपलब्ध आहेत.

इंट्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीस लि. करिता अरविंद कजारिया


व्यवस्थापकीय संचालक



PRO/1365/ADV/19-20.

ठिकाण : कोलकाता

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०१५



September 30, 20

INTRASOFT TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 502A, Prathamesh, Raghuvanshi Mills Compound,
Senapati Bapat Marrg, Lower Parel, Mumbai 400 013.

Tel: 91-22-2491-2123. Fax: 91-22-2490-3123, Email: intrasoft@itlindia.com,
Website: www.itlindia.com CIN: L24133MH1996PLC197857

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2019

Quarter Ended

ded	Year Ended				
0.09.2018	31.03.2019				
naudited)	(Audited)				
47411.48	83655.42				
187.17	496.18				
47598.65	84151.60				
34120.72	60547.70				
6097.30	10152.79				
5559.21	9514.98				
811.31	1523.92				
217.08	497.95				

DADTION AND			When the same of t	The state of the s		TOUT ENGUG
PARTICULARS	30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019
lane and a second	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Income		UE IN SE				(Fill district)
I Revenue from Operations	15713.71	17086.36	21582.64	32800.07	47411.48	83655.42
Il Other Income	157.79	68.55	116.49	226.34	187.17	
III Total Income (I + II)	15871.50	17154.91	21699.13	33026.41	47598.65	496.18
IV Expenses		17104.01	21033.13	33020.41	4/598.05	84151.60
(a) Cost of Goods Sold	11605.22	12489.28	15564.83	24094.50	34120.72	COE 47 70
(b) Shipping and Handling Expenses	1461.86	1856.31	2717.84	3318.17	and the same of th	60547.70
(c) Sales and Marketing Expenses	1773.27	1873.90	2449.02	3647.17	6097.30	10152.79
(d) Employee Benefits Expense	398.86	338.73	425.37	1005050000000	5559.21	9514.98
(e) Finance Costs	130.87	134.68	105.44	737.59	811.31	1523.92
(f) Depreciation and Amortisation Expense	99.55	100.25		265.55	217.08	497.95
(g) Other Expenses	341.95		44.46	199.80	89.93	176.19
Total Expenses	15811.58	323.32	385.39	665.27	671.43	1426.14
V Profit Before Tax (III - IV)	59.92	17116.47	21692.35	32928.05	47566.98	83839.67
VI Tax expense	59.92	38.44	6.78	98.36	31.67	311.93
(a) Current Tax	9.67	0.00				
(b) Deferred Tax	100000	2.86	8.92	12.53	23.93	58.02
(c) Income Tax (earlier years)	-4.59	-3.40	9.32	-7.99	5.03	-210.05
VII Net Profit for the Period (V - VI)	-0.09	-0.09	-100.43	-0.18	-102.16	-102.49
VIII Other Comprehensive Income	54.93	39.07	88.97	94.00	104.87	566.45
terms that will not be reclassified subsequently to Profit or Loss Remeasurement benefit of post employment defined benefit obligations						
Income tax effect on above	-2.70	-2.70	-4.50	-5.40	-9.00	17.64
(ii) Items that will be reclassified subsequently to D. (ii)	0.73	0.73	1.17	1.46	2.34	-4.54
(ii) Items that will be reclassified subsequently to Profit or Loss Gain/ (Loss) on fair value of investments in debt instruments through OCI	4.00					7.07
Exchange differences on translation of financial statements of foreign operations	4.69	9.99	-4.77	14.68	-10.31	-9.89
Income tax effect on above	101.19	-14.11	241.38	87.08	355.84	165.81
IX Total Comprehensive Income for the Period (VII + VIII)	-1.30	-2.78	1.24	-4.08	2.65	2.76
X Paid up Share Capital (face value of ₹ 10 each, fully paidup)	157.54	30.20	323.49	187.74	446.39	738.23
XI Reserves excluding revaluation reserve/ Other equity	1473.17	1473.17	1473.17	1473.17	1473.17	1473.17
XII Earnings per Share (EPS) (₹)				12929.48	12804.82	13096.94
Basic and diluted EPS		- 17 2			12004.02	10030.34
	0.37	0.27	0.60	0.64	0.71	3.85
(III Additional Information on Standalone Financial Results is as follows: Revenue from Operations	24.					3.03
Profit/(Loss) before Tax	139.17	146.55	168.04	285.72	339.51	766.43
Profit/(Loss) after Tax	41.25	2.07	-7.20	43.32	-42.15	196.37
Light/(ross) qiffi (g.x.	34.82	0.85	-20.61	35.67	-54.44	163.89

Consolidated Statement of Assets and Liabilities

	As at	₹ In Lak
PARTICULARS		100011
	30/09/2019	31/03/201
ASSETS	(Unaudited)	(Audited)
Non-current Assets		
Property, Plant and Equipment		
Capital work-in-progress	1594.45	1665.3
Right of use Assets	84.38	82.3
Other Intangible Assets	1233.68	0.0
Financial Assets	1666.10	1296.2
(i) Investments		
(ii) Loans	1507.04	1495.3
Deferred Tax Assets (Net)	5.01	6.5
Income Tax Assets (Net)	1962.92	1941.9
Other Non-current Assets	55.02	58.6
	541.65	556.3
Current Assets	8650.25	7102.7
Inventories		- 1.02.1
Financial assets	10065.28	9907.6
(i) Investments		0001.0
(i) Investments (ii) Trade Receivables	5431.55	5912.3
(iii) Cash and Cash Equivalents	1025.55	1160.6
(iv) Other Bank Balances	981.02	1073.7
(v) Loans	90.29	150.3
(vi) Others	3.72	72.1
Current Tax Assets (net)	0.00	0.2
Other Current Assets	6.06	4.1
	182.48	272.00
TOTAL ASSETS	17785.95	18553.32
WINE ROOK 10	26436.20	25656.06
EQUITY AND LIABILITIES	20430.20	20000.00
quity		
quity Share Capital		
Other Equity	1473.17	1473.17
	12929.48	13096.94
Ion-current Liabilities	14402.65	The second second
inancial Liabilities	14402.00	14570.11
(i) Perrovings		
(i) Borrowings (ii) Other Financial Liabilities	7208.34	6027.62
Toylsions Thancial Liabilities	980.82	6937.63 2.01
eferred Tax Liabilities (Net)	105.78	108.97
ther Non-current Liabilities	112.47	94.94
and their cut clausines	102.49	103.49
urrent Liabilities		
nancial Liabilities	8509.90	7247.04
(i) Trade Payables		
(i) naue rayables		
- total outstanding dues of micro enterprises and small enterprises; and	0.00	0.00
total outstanding dues of micro enterprises and small enterprises; and total outstanding dues of creditors other than micro enterprises and small enterprises (ii) Other Financial Liabilities	0.00	0.00
urrent Tax Liabilities (Net)	2427.66 577.65	2308.12
OVISIONS (Net)	0.00	498.32
ther Current Liabilities	4.44	10.23
	513.90	4.17
ITAL FOUNTY AND LIADULTURE	3523.65	3838.91
OTAL EQUITY AND LIABILITIES	26436.20	25656.06

GONTD

	1
1	2
	7
-	

			Half year ended		
	PARTICULARS		30/09/2019	30/09/2011	
	0.10.1		(Unaudited)	(Unaudited	
١.	Cash flow from operating activities Profit before tax				
	Adjustments for:		98.36	31.	
	Depreciation and Amortisation Expense		400.00		
	LOSS On sale of property, plant and equipment		199.80	89.	
	Net gain on sale of investments measured at FVTPI		0.00	5.	
	Net gain arising on remeasurement of investments measured at FVTPI		-5.04	-79. -24	
	Foreign exchange loss (net)	THE REPORT OF THE PARTY OF THE	3.07	6.	
	Finance costs		265.55	217.	
	Interest income		-70.35	-77.	
	Remeasurement of investment in debt instruments through OCI		14.68	-10.	
	Remeasurements benefit of post-employment defined benefit obligations		-5.40	-9.0	
	Operating profit before working capital changes		350.80	149.	
	Adjustments for working capital changes: Decrease in trade receivables			4.7	
	Decrease/(increase) in inventories		138.17	94.1	
被	Decrease/(increase) in loans	SEEMS TO LEAD TO A SEE	-157.64	1250.3	
	Decrease in financial assets		69.98	-69.1 118.1	
	Decrease/(increase) in other assets		135.16	-82.	
	Increase/(decrease) in provisions		-2.92	3.	
	Decrease in financial liabilities	The state of the seal of the	-203.29	-749	
	Increase/ (Decrease) in other liabilities Increase/ (Decrease) in trade payables	the contract of the contract o	-505.17	495.8	
	Cash used in appendix a stickly	State of the Late will be with the world	119.54	-1455.1	
	Cash used in operating activities Income tax paid (net of refunds)		-55.10	-244.9	
	Net cash used in operating activities (A)		-20.91	105.5	
	Met cash used in operating activities (A)	2. Y. 66 (1996) 解释的语言 特别的证明 1分别的	-76.01	-139.3	
	Cash flow from investing activities:		A PARTY OF THE		
	Purchase of investments	A STATE OF THE REAL PROPERTY.	-494.60	-4130,5	
	Sale of investments		1119.62	4496.8	
	Purchase of property, plant and equipment Purchase of intangible assets	Continuing Carlo A. L. Carlo	-0.91	-8.8	
	Increase in CWIP		-344.18	-518.9	
	Proceeds from sale of property, plant and equipment and intangible assets	1. X.对准备转动上的对象的对象的现在分	-2.05	-5.1	
	Interest received	was be and his tight continues	-61.40	-51.1	
	Maturity of fixed deposits (net)	Charles and a section of the second	70.35	77.2	
	Net cash generated from / (used in) investing activities (B)	A TOTAL SETT SESSEED VEGETALS	310.73	-90.5	
		to promote who we are expensed	010,70	-30.0	
	Cash flow from financing activities: Proceeds from/(repayment of) of long-term borrowings	HAN LAND THE STATE OF THE STATE			
	Repayment of lease liabilities (net)	THE STATE OF THE STATE OF THE STATE OF	270.71	-374.5	
	Dividend paid (including taxes thereon)		-63.72	0.0	
	Interest paid		-355.97 -265.55	-352.6 -217.0	
	Net cash used in financing activities (C)		-414.53	-944.2	
et	decrease in cash and cash equivalents (A+B+C)	(9 Mail allogot)	-179.81	-1174.1	
as	h and cash equivalents at the beginning of the year		The Fall of		
fe	ct of currency translation on cash and cash equivalents		1073.75	2128.8	
38	n and cash equivalents at the end of the period		87.08	355.8	
2020					

NOTES:

Place: Kolkata
Date: 12 November 2019

NOTES:

1. These results have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015. These results have been reviewed by the Aurdit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12 November 2019.

2. The cash flow figures for the corresponding six month period 30 September 2018 have been approved by the Company's Board of Directors, but have not been subjected to audit or review.

3. Statutory Auditors of the Company have reviewed the results for the quarter and half year ended 30 September 2019. An unqualified opinion has been issued and the same is being filed with the stock exchanges along with the above results.

4. As per the requirements of IND AS 108 as notified under Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as specified under Section 133 of the Companies Act, no disciosure is required as the Company is operating in single business segment of Internet based delivery of products and services.

5. The Company has adopted find AS 116 "Leases" effective 1 April 2019, as notified by the Ministry of Corporate Affairs (MCA) in the Companies (Indian Accounting Standard) Amendment Rules, 2019, using modified retrospective method. This has resulted in recognizing a Right of use asset and a corresponding Lease Liability of ₹ 1,325.92 lacs as at 1 April 2019.

6. The Consolidated financial results of the Company for the quarter and half year ended 30 September 2019 are available on the Company's website www.itindia.com.

For IntraSoft Technologies Ltd. Sd/-Arvind Kajaria Managing Director DIN: 00106901



